

**PUBLIC NOTICE**

Notice is issued to inform all the public at large on behalf of my client Vasanta Venkateswaran, writer, E-2/8, Jai ChS. Ltd., Appayya Temple Road, Bangur Nagar, Goregaon (West), Mumbai-400104, and holding Certificate No. 24, for five fully paid up shares distinctive nos.116-120 with respect of above said flat.

If any person's, firm, authorities, legal heirs, bank, financial institution, having any claim, right, title, benefit, and/or interest whatsoever in respect of the said agreement and share certificate or any part thereof by way of sale, exchange, assignment, lease, Gift, Mortgage, easement, will, or otherwise however are hereby required to make the same known in writing along with true copies of all such documents in support thereof to me at my office add: D1B, Kumud Nagar, S.V. Rd. Goregaon (W) Mumbai-400104, within (15) Fifteen days from the date of publication hereof, failing which all such claims, rights, title, benefits and/or interests, if any, shall be considered to have been waived and/or abandoned with notice, and my clients shall have full rights to complete such transaction without any claim.

**Date:** 03/11/2021 **Sd/-**  
**Place:** Mumbai **Sanjay Kumar Tiwari**  
(Advocate High Court)

**IND-AGIV**

Multiple Advanced Audio Visual Solutions  
**IND-AGIV COMMERCE LTD.**  
Regd. Office- Office No. 9 to 12, Kanara Business Centre, Laxmi Nagar, Off Andheri-Ghatkopar Link Road, Ghatkopar (East), Mumbai-400075.  
Tel:- 25003492/93. Email: info@agivavt.com  
Web: www.agivavt.com  
CIN: L32100MH1986PLC039004

**NOTICE**  
Notice is hereby given pursuant to Regulation 29 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 we wish you inform that a meeting of the Board of Directors is scheduled to be held on Saturday, 13th November, 2021 inter alia, to consider for approval, amongst other matters, the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the 2nd quarter and half year ended on 30th September, 2021.

**By Order of the Board For IND- Agiv Commerce Ltd.**  
Sd/  
Place: - Mumbai, Lalit Chouhan  
Date: -02/11/2021 Director

**RAMASIGNS INDUSTRIES LIMITED**

(Formerly Known As Rammaata India Limited)  
CIN:L38100MH1981PLC024162  
Regd. Office: Office No-Unit No.3, Ground Floor, Vimala Bhan, Sharma Industrial Estate, Walhath Road, Goregaon (East), Mumbai MH 400063. Tel: 61087777 • Fax: 61087713  
Email: info@ramasigns.in, rammaataid@gmail.com • Website: www.ramasigns.in

**NOTICE OF THE BOARD MEETING**  
Notice is hereby given, pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 9th November, 2021 inter alia, to consider approval of the Standalone unaudited Financial Statements and a copy of the Limited Review Report for the quarter and half year ended September 30, 2021.

It may also be noted that the trading window for dealing in the shares of the Company by the Directors and Designated Persons, pursuant to the Insider Trading Code, was closed from 8th September, 2021. Will re-open after completion of 48 hours from the declaration of unaudited financial results for the quarter ended 30th September, 2021 by the Board of Directors of the Company.

On behalf of the Board  
**For Ramasigns Industries Limited**  
Sd/-  
Subrat Shukla  
Company Secretary

Date 2nd November, 2021

**DAMODAR INDUSTRIES LIMITED**

Reg. Off.: 19/22 & 27/30, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai 400 013.  
Corporate Identity Number: L17110MH1987PLC045575  
• Tel: +91 - 022 -6661 0301/2 • Fax: 022 -6661 0308  
• E-mail: cs@damodargroup.com • www.damodargroup.com

**NOTICE**  
Notice is hereby given in compliance with Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Obligations) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, November 12, 2021 at Registered office, inter alia, to consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended on September 30, 2021.

This Notice is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the Company's securities are listed and shall also be available on the website of the Company [www.damodargroup.com](http://www.damodargroup.com)

**For Damodar industries Limited**  
Sd/-  
Subodh Kumar Soni  
Company Secretary

Place : Mumbai  
Date : November 2, 2021

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that my client is intending to purchase the below mentioned Flat described in the Schedule within hereunder from **Mr. Mayji Dhanji Vichivora**  
Any person having any claim or right in respect of the under mentioned Flat by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on my client.

**SCHEDULE**  
Flat No. 4, A wing, Ground Floor, Mahavir CHS Ltd, Plot No. 165, Derasar Lane, Ghatkopar East, Mumbai - 400077 measuring of about 980 (built up) sq ft area ; in the society registered under Maharashtra Co-Operative Housing Societies Act, 1960, in the building constructed in the year 1965 of Municipal Ward 'N' Ward in the Registration sub-district and District of Mumbai.  
Dated this 03 day of November 2021.  
C.M. Ganeshi  
Advocate for Intending Purchaser, 1, 3rd floor, Lakhi House, Above Milton Showroom, L.B.S. Marg, Bhandup (W), Mumbai - 400 078

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that my client is intending to purchase the below mentioned Flat described in the Schedule within hereunder from **Mr. Mayji Dhanji Vichivora**  
Any person having any claim or right in respect of the under mentioned Flat by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on my client.

**SCHEDULE**  
Flat No. 4, A wing, Ground Floor, Mahavir CHS Ltd, Plot No. 165, Derasar Lane, Ghatkopar East, Mumbai - 400077 measuring of about 980 (built up) sq ft area ; in the society registered under Maharashtra Co-Operative Housing Societies Act, 1960, in the building constructed in the year 1965 of Municipal Ward 'N' Ward in the Registration sub-district and District of Mumbai.  
Dated this 03 day of November 2021.  
C.M. Ganeshi  
Advocate for Intending Purchaser, 1, 3rd floor, Lakhi House, Above Milton Showroom, L.B.S. Marg, Bhandup (W), Mumbai - 400 078

**PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN**

This is to inform the General Public that following Share Certificates of in **M/S. GARWARE HI-TECH FILMS LTD.** having its Registered Office at Nalgaon, Post Waluj, Aurangabad, Maharashtra-431 133 Registered in name of the following Share holders have been lost by them.

Sr. No.	Name of the Shareholders	Folio No.	Certificate No(s).	Distinctive Numbers	No. of Shares
1		00262022	72396	548331-548372	25
2		00262022	10451	898591-898620	10
3	<b>SANJAY R. MEHTA</b>	00262022	112584	6427156-6427180	25
4	<b>R. MEHTA</b>	00262022	133805	7003856-7003900	45
5	<b>JT HINA S. MEHTA</b>	00262022	165762	8664286-8664282	15
6		00262022	172139	8820023-8820047	25
7		00262022	195773	9426283-9426287	05
			<b>TOTAL</b>		<b>150 SHARES</b>

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.  
Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the Company or its registrar & Transfer Agents **LINKINTIME INDIA PRIVATE LTD.**, 247 Park, C-101, 1<sup>st</sup> Floor, L. B. S. Marg, Vikhroli (W), Mumbai-400 083 within 15 days of publication of this notice after which No Claim will be entertained and company shall proceed to issue Duplicate Share Certificates.

**From: Sanjay R. Mehta JT Hina S. Mehta**  
**Date:** 03.11.2021 "Gulab", 56/A, Panchvati Society, Main Road, Rajkot-360 001

**PUBLIC NOTICE**

**NOTICE REGARDING LOST CERTIFICATE(S) OF TAMILNADU PETROPRODUCTS LIMITED**  
Regd. Office : National Express Highway, Manali, Chennai-600 068.

1. **SANJAY R. MEHTA JT HINA S. MEHTA** residing at "Gulab" 56/A Panchvati Society Main Road, Rajkot-360 001, the Registered Holder(s) of the under mentioned Shares held in the above said company hereby give notice that the share certificate(s) in respect of the said shares have been lost and I have applied to the Company for issue of duplicate certificate(s). Any person having claim in respect of the said shares should lodge such claims with the Company at its above address **within 15 days** from this date, else the Company will proceed to issue Duplicate Certificate(s) and no further claim will be entertained by the Company thereafter.

Sr. No.	Name of Shareholder	Name of Shareholders	Certificate No.	Distinctive No.	Shares (Qty)	
1.	<b>SANJAY R. MEHTA JT HINA S. MEHTA</b>		00329907	278621-278622	62959401-62959600	200
2.	<b>SANJAY R. MEHTA JT HINA S. MEHTA</b>		00329907	407188	76251798-76251897	100

**Date:** 03/11/2021 **From: Sanjay R. Mehta JT Hina S. Mehta**  
**Place:** Rajkot "Gulab", 56/A, Panchvati Society, Main Road, Rajkot-360 001

**PUBLIC NOTICE**

Public Notice is hereby given that our Company **Vyaptic Distributors India Private Limited** is having Ownership from Value Industries Pvt. Limited of 2 flat (108, 708) B wing at Satyam Co-op. Housing Ltd., Link Road Opp MHB Post Office Near Jayraj Nagar, Borivali (W), Mumbai - 400091 and its share certificate is missing, if anyone is having any issue can contact us within 15 days at [dineshjain@vgingdia.in](mailto:dineshjain@vgingdia.in), [Jayanjai2@gmail.com](mailto:Jayanjai2@gmail.com).

**Date:** 02.11.2021 **Sd/-**  
**Place:** Mumbai **Vyaptic Distributors India Private Limited**  
or **Society name**

**VETO SWITCHGEARS AND CABLES LIMITED**

CIN: L31401MH2007PLC171844  
Regd. Office: 506, 5th floor, Plot No. B-9, Landmark Building, New Link Road, Andheri (west), Mumbai, Maharashtra - 400058  
Corporate Office: 4th Floor, Plot No. 10, Days Hotel, Airport Plaza Scheme, Behind Hotel Radisson Blu, Tonk Road, Durgapura, Jaipur-302018 (Rajasthan)  
Phone: 141-660730 Website: [www.vetoswitchgears.com](http://www.vetoswitchgears.com) E-mail: cs@vetoswitchgears.com

**NOTICE OF BOARD MEETING**  
In compliance with Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company will be held on **Friday, the 12th of November, 2021 at 03:00 P.M.** at 4<sup>th</sup> Floor, Plot No. 10, Days Hotel, Airport Plaza Scheme, Behind Hotel Radisson Blu, Tonk Road, Durgapura, Jaipur-302018 inter alia to consider, approve and take on record Standalone and Consolidated Un-audited Financial Results of the Company for Quarter/Half-Year ended September 30, 2021.

In this connection, please refer to the earlier Company's intimation dated 30th September, 2021, wherein it was informed that pursuant to the Company's Code of Conduct framed in accordance with the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 (the "Code"), Trading Window for dealing in shares of the Company, for persons specified under the Code, is closed since 1st October, 2021, Friday onwards. The Trading Window shall remain closed upto 48 hours after the aforesaid Board Meeting i.e. upto 14th November, 2021, Sunday (both days inclusive).  
For further details investors may also refer to the website [www.vetoswitchgears.com](http://www.vetoswitchgears.com), [www.nseindia.com](http://www.nseindia.com), or [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

**For Veto Switchgears and Cables Limited**  
Sd/-  
Akshay Kumar Gurmi  
(Managing Director)  
(DIN: 06888193)

**Place:** JAIPUR  
**Date:** 02 November 02, 2021

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that my clients Mr. Rajendra M. Shah & Mrs. Sangeeta Rajendra Shah who are the members of Kiran Kunj Co. Op. Housing Society Ltd., a society duly registered under the provisions of the Maharashtra State Co-Op. Housing Societies Act, 1960 under Registration No. BOM/WP/HSG/TC/4733/89-90, (hereinafter referred to as the "Said Society") and are holding 5 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. from 76 to 80 aggregating to the total share capital of Rs. 250/- of the said society transferred in the Share Certificate No. 016 (hereinafter referred to as the "Said Shares"). My clients are also holding the ownership rights over the residential premises bearing Flat No. 343, admeasuring about 539 Sq. Ft. Built up area on Third Floor of Kiran Apartment, in the said society, situated at Bhadrar Nagar Road No. 2, Khajuria Tank Road, Malad (W), Mumbai - 400 064; lying on plot of land bearing C.T.S. No. 414, 415, 416 & 437 of Revenue Village Malad North in Borivali Taluka of Mumbai Suburban District (hereinafter referred to as the Said Property). My clients had purchased the said property from the previous owners Shri Mansukh Devkaran Shah & Mrs. Bhanumati Mansukh Shah, vide Agreement for Sale dated 24/05/1992 (certified as duly Stamped by the General Stamp Office vide Case No. AMN/2595-B/10612, dated 24/12/1996). The said Shri Mansukh Devkaran Shah & Mrs. Bhanumati Mansukh Shah had purchased the Said Flat from Shri Nileshekumar Dwarkadas Kapadia, vide Agreement for Sale dated 13/10/1987. The said Shri Nileshekumar Dwarkadas Kapadia had purchased the Said Flat from the Developers M/S. Jitendra Builders, vide Agreement of unknown dated. My clients have represented that the Original Agreement of unknown dated executed between the Developers M/S. Jitendra Builders & Shri Nileshekumar Dwarkadas Kapadia and another Original Agreement dated 13/10/1987 executed between Shri Nileshekumar Dwarkadas Kapadia and Shri Mansukh Devkaran Shah & Mrs. Bhanumati Mansukh Shah, making chain in the title deed has been lost/misplaced or is not in the possession of my clients.

All person/s having any claim/interest in the said property or any part thereof on account of the lost/misplaced Original Agreements by way of inheritance, easement, reservation, encumbrance or otherwise howsoever is/are hereby requested to inform and make the same known to the undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice hereof at his office address, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned, surrendered, relinquished, released, waived and given up, ignoring any such claims or demands or no subsequent claims or demands will not be entertained and/or for which my client shall not be responsible.

**Mayur Pandya, Advocate High Court,**  
Shop No. 7, Gajanan Nivas, Liberty, Garden Road No. 2, Opp. D-Mart pick up Point, Malad (West), Mumbai - 400 064.

**PUBLIC NOTICE**

Public Notice is hereby given that our Company **Vyaptic Distributors India Private Limited** is having Ownership from Value Industries Pvt. Limited of 2 flat (108, 708) B wing at Satyam Co-op. Housing Ltd., Link Road Opp MHB Post Office Near Jayraj Nagar, Borivali (W), Mumbai - 400091 and its share certificate is missing, if anyone is having any issue can contact us within 15 days at [dineshjain@vgingdia.in](mailto:dineshjain@vgingdia.in), [Jayanjai2@gmail.com](mailto:Jayanjai2@gmail.com).

**Date:** 02.11.2021 **Sd/-**  
**Place:** Mumbai **Vyaptic Distributors India Private Limited**  
or **Society name**

**GUJARAT CRAFT INDUSTRIES LIMITED**

[CIN : L25111GJ1984PLC007130]  
Regd. Office : 431, Santej - Vadsar Road, Santej - 382 721, Tal.: Kalol,  
Dist.: Gandhinagar (Gujarat) E-mail: [info@gujaratcraft.com](mailto:info@gujaratcraft.com) Web: [www.gujaratcraft.com](http://www.gujaratcraft.com)

**Q2 FY 21-22 YOY**

**198% PBT** **206% EPS**

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021**

(Rs. in Lakhs, except per share data)

Sr No	Particulars	Quarter ended on 30/09/2021	Half Year ended on 30/09/2021	Quarter ended on 30/09/2020
1	Total Income	<b>3511.74</b>	<b>7890.95</b>	3400.82
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	<b>290.96</b>	<b>593.18</b>	97.67
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	<b>215.41</b>	<b>442.56</b>	70.48
4	Total Comprehensive Income for the period	<b>215.52</b>	<b>442.78</b>	70.75
5	Equity Share Capital	488.83	488.83	488.83
6	Reserves excluding Revaluation reserves*	---	---	---
7	Earnings Per Share (Face value of Rs.10/- each) (for continuing operations) (Not Annualised)	<b>4.41</b>	<b>9.05</b>	1.44
	- Basic	<b>4.41</b>	<b>9.05</b>	1.44
	- Diluted			

\* Reserves excluding Revaluation reserves for the year ended March 31, 2021 was Rs.2154.53 lakhs.

**Notes:**  
1) The above financial results, have been reviewed by the Audit committee and the Board of Directors at its meeting held on 02nd November, 2021.  
2) The Company has commenced 1 MW solar rooftop power plant at its Santej factory during this quarter.  
3) Financial results are available on the website of Stock Exchange (i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on the Company's website [www.gujaratcraft.com](http://www.gujaratcraft.com)  
4) The above results are in compliance with Indian Accounting Standards (Ind AS) notified by the Ministry of Corporate Affairs.  
5) This advertisement is not a statutory advertisement as prescribed under SEBI (LODR) Regulations, 2015

**For, Gujarat Craft Industries Limited**  
sd/- **Ashok Chhajjer**  
Managing Director (DIN : 00280185)

**Date :** 2nd November, 2021  
**Place :** Ahmedabad

**Bank of Baroda**

Altamount Road Branch,  
36 Crystal, Kempes Corner, Altamount Road,  
Mumbai 400 026. Email: [altamo@bankofbaroda.co.in](mailto:altamo@bankofbaroda.co.in)  
Website: [www.bankofbaroda.in](http://www.bankofbaroda.in)

**PUBLIC NOTICE**  
NOTICE IS HEREBY GIVEN THAT BANK OF BARODA, having its address at ALTAMOUNT ROAD, MUMBAI, ("the Bank") do hereby give notice that M/s. STEELFAB BUILDING SYSTEM (PARTNERS Mr. JIGNESH PRAMOD SHAH and Mr. CHIRAG PRAMOD SHAH) created charge by way of equitable mortgage by Deposit of Title Deed in favor of the Bank in respect of PLOT NO 20, S.No. 59/4 PAKI, 59/4 PAKI, 61/2 PAKI, VILLAGE MASAT, UNION TERRITORY OF DADRA & NAGAR HAVELI, SILVASSA 396230 ("the property") and more particularly described in the Schedule hereunder written.

ALL or any person/s having claim, against or to the said property or the redevelopment thereof and thereto, by way of inheritance, mortgage, sale, transfer, lease, lien, charge, trust, maintenance, easement, gift, exchange, possession or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at their office within 14 clear days from the date of publication hereof, failing which the Developer shall proceed with the redevelopment of the Scheduled property without any reference to such claim and the same, if any, will be considered as waived.

**THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:**  
ALL that piece and parcel of land PLOT NO 20, S.No. 59/4 PAKI, 59/4 PAKI, 61/2 PAKI, VILLAGE MASAT, UNION TERRITORY OF DADRA & NAGAR HAVELI, SILVASSA 396230 and bounded as follows:  
Towards East: Open Plot (S.no. 59/6 and 58/4)  
Towards West: Open Plot (S.no 59/3)  
Towards North: Open Plot (S.No 59/4 of B.G.Rohit and 58/3, 58/1P)  
Towards South: Steel Fab Pre Engg Building System and S.no. 61/2 and 59/4

**Sd/-**  
Authorised Officer  
(Bank of Baroda)

Dated this 2nd day of November, 2021

**N R AGARWAL INDUSTRIES LIMITED**

Regd. Office: 502-A/501-B, Fortune Terraces, 5th Floor, Opp. City Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053  
Corporate Identification Number: L22210MH1993PLC133365  
Tel: 67317500/Fax: 2673 0227/2673 6953  
Email: [admin@nraail.com](mailto:admin@nraail.com); Website: [www.nraail.com](http://www.nraail.com)

**NOTICE**  
Notice is hereby given that pursuant to the Regulation 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 11, 2021 to inter-alia approve the Un-audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2021.

The Board Meeting Intimation is also available on the website of the Company at [www.nraail.com](http://www.nraail.com) and on the website of the Stock Exchanges at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

**For and on behalf of the Board,**  
Sd/-  
**Pooja Daftary**  
Company Secretary & Compliance Officer

**Place:** Mumbai  
**Dated:** 02.11.2021

**ENERGY DEVELOPMENT COMPANY LIMITED**

CIN - L85110KA1995PLC017003  
Regd. Office : Village - Hulugunda, Taluka - Somawarpet, Dist - Kodagu, Karnataka - 571233  
Phone No. 08276-277040 ; Fax No. 08276-277012  
E-mail : [secretarial@edcgroup.com](mailto:secretarial@edcgroup.com); Website : [www.edcgroup.com](http://www.edcgroup.com)

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 09th day of November, 2021, inter-alia, to consider and approve the Standalone and Consolidated Un-audited Financial Results for the quarter ended on 30th September, 2021.

The 'Trading Window' for dealing in the securities of the Company is already closed. The 'Trading Window' will open 48 hours after the announcement of the Un-audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended on 30th September, 2021 to the Stock Exchanges.

This information is also available on the website of the Company [www.edcgroup.com](http://www.edcgroup.com) and Stock Exchanges [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

**By Order of the Board for Energy Development Company Limited**  
Sd/-  
Vijayshree Binnani  
(Company Secretary)

**Place :** Kolkata  
**Date :** 02nd November, 2021

**BANK OF INDIA, MARUTI MANDIR BRANCH**

Desai Building, Ratnagiri - 415612.  
Phone : 02352 - 222934, 222936  
Email : [Marutimandir.Ratnagiri@bankofindia.co.in](mailto:Marutimandir.Ratnagiri@bankofindia.co.in)

**POSSESSION NOTICE**  
Whereas,  
The undersigned being the authorized officer of the Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 12.04.2021 calling upon the borrower Mr. **Mustak Jaanahamad Nakhava** to repay the amount mentioned in the notice being **Rs. 8,24,000/- (Rupees Eight Lakh Twenty Four Thousand Rupees)** and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this **1st day of November 2021**.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Bank of India** for an amount **Rs. 8,24,000/-** and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**  
All that part and parcel of the property consisting of land & building and other structures, fixtures and fittings erected or installed thereon situated at New Municipal Door No. 22W/2004950 (Old Municipal Door No. 962/C/107), Office Gala No. 107, First Floor, Sai Commercial Complex, at Malnaka, Survey No. 429C, Hissa No. 1 Part, City Survey No. 405/1, 405/2, 404B, 405, at Mouje Zadaon, within Ratnagiri Municipal Limits, Tal. & District Ratnagiri.

**Sd/-**  
Authorised Officer, Bank of India

**KOKAN MERCANTILE CO-OP BANK LIMITED**

Since 1973  
Registered Office : 1st Floor, Harbour Crest, Mazgaon TT, Mumbai 400010. | Phone : 23723753, 2372969, 2372970, 2372971, 2373402, 23734311. Fax : 23748589 | E- [kmcbo@vsnl.net](mailto:kmcbo@vsnl.net) | [www.kokanbank.net](http://www.kokanbank.net)

**POSSESSION NOTICE**  
Whereas the Authorized Officer of the Kokan Mercantile Co-op Bank Ltd under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 18.12.2017 calling upon 1) **M/S.Moon Homes Developers Pvt.Ltd - Borrower,** 2) **Mr.Mandlekar Qamruddin Adam - Borrower & Director,** 3) **Mrs.Mandlekar Sabiha Qamruddin - Borrower & Director,** 4) **Mr.Dhanse A.Kadir Dawood - Surety,** 5) **Mr.Yelukar Mohd Saeed Ayub-Surety** to repay an amount of **Rs.41,83,861/- (Rupees Forty One Lacs Eighty Three Thousand Eight Hundred Sixty One only)** towards LB/701 as on 07.12.2017 along with future interest @ 16% p.a. and other charges thereon within 60 days from the date of receipt of the said notice against you.

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers, Directors, Sureties, and Public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 8 & 9 of the said rule on this **30th day of October of the year 2021**.

The Borrowers, Directors, Sureties, in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Kokan Mer.Co-op Bank Ltd for Rs.24,59,272.50/Rupees Twenty Four Lacs Fifty Nine Thousand Two Hundred Seventy Two and paise fifty only** towards LB/701 as on 02.11.2021 along with future interest @ 16% p.a. and other charges thereon.

**Description of property**  
Land bearing survey no.119/2 area 1-21-00 and on it house no.202-800 sq.ft./203-833 sq.ft./204-253 sq.ft. Degaon, Village Nilgun, Tal.Mangonit Dist.Raigad.

**STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002 read with rule 8 (6).**  
The Borrowers, Directors, Guarantors, are hereby notified to pay the sum as mentioned in the demand notice along with interest up to date and ancillary expenses from 30 days from today failing which the property will be put up for sale/sold and balance dues if any will be recovered with interest and cost.

**PLACE :** MHASLA  
**DATE :** 03.11.2021

**For/Kokan Mer.Co-op Bank Ltd**  
sd/ Authorised Officer

**Navi Mumbai Municipal Corporation**

**Engineering Department**  
**Tender Notice No. NMMC/ CE/200/2021 - 22**  
**Name of work :- Improvement of Storm Water Drain at Gavdevi wadi,Chinchaali Mhaseshwar Nagar in Ward no.31, Ghansoli.**  
**Estimated Cost (Rs.) :- 40,22,723/-**

**Tender booklets will be available on e-tendering computer system at <https://nmmc.etenders.in> and at [www.nmmc.gov.in](http://www.nmmc.gov.in) website of NMMC on dt. 03/11/2021. The tender is to be submitted online at <https://nmmc.etenders.in> For any technical difficulties in the e-tendering process, please contact the help desk number given on this website.**

**The right to accept or reject any tender is reserved by the Hon'ble Commissioner of Navi Mumbai Municipal Corporation**  
sign/-  
**City Engineer**  
NMMC PR Adv no/968/2021 **Navi Mumbai Municipal Corporation**

**कार्यालक अभियंता का कार्यालय**

**पेयजल एवं स्वच्छता प्रमण्डल गुमला**

**शुद्धि पत्र**  
इस कार्यालय के ई निविदा आमंत्रण सूचना 09 / 2021-22 पी0 आर0 संख्या - 256794 द्वारा विभिन्न दैनिक समाचार पत्रों में प्रकाशित SVS योजना के ई



जगातील सर्वाधिक हवा प्रदूषण दिल्लीमध्ये

नवी दिल्ली, दि. २, (प्रतिनिधी) : दिल्लीतील हवा प्रदूषणाच्या मुद्द्यावर देशभरातील पर्यावरण तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दिल्लीच्या सिमेला लागून असलेल्या पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्ये खरीप हंगमातील पीक कापणीनंतर पिकांचे अवशेष जाळण्यात येतात. त्याचा प्रदूषण हा दिल्लीला बसत असून, यामुळे शहरातील हवा प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या सोबतच शहरामध्ये वाहनांची संख्या वाढल्याने देखील प्रदूषणात भर पडली आहे. दिल्लीतील हवा प्रदूषणाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याचा एक भाग म्हणून शहरात सव, विमप पद्धत लागू केली होती. या उपाययोजनांनुसार एका दिवस सम नंबर असलेल्या वाहनांना दर दुसऱ्या दिवशी विमप नंबर असलेल्या वाहनांना दिल्लीमध्ये चालवण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे शेटातील कचरा न जाळण्याचे आवाहन देखील केजरीवाल यांच्याकडून हरियाणा आणि पंजाबमधून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'



BNP PARIBAS MUTUAL FUND

Investment Manager: BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: Crescenzo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051. Website: www.bnpparibasmf.in • Toll Free: 1800 102 2595

NOTICE NO. 42/2021

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the designated Scheme of BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Notice is hereby given that the Trustees of the Fund have approved distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of the following Scheme at the stated rate per unit subject to available distributable surplus and fixed Monday, November 08, 2021\* as the Record Date:

Table with 4 columns: Name of the Scheme, Name of the Plan/Option, NAV per unit as on November 01, 2021 (face value per unit of ₹ 10/-), Distribution per unit \*\* (₹)

\*or the immediately following Business Day, if that day is not a Business Day.

\*\* The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date.

\*Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable taxes, if any.

For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall be considered.

Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For BNP Paribas Asset Management India Private Limited (Investment Manager to BNP Paribas Mutual Fund)

Sd/- Authorised Signatory Date : November 02, 2021 Place: Mumbai

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

एन आर अग्रवाल इंडस्ट्रिज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५०२-९/५०५-बी, कोर्टवैन टेरेस, ५वा मजला, सिटी मॉलसमोर, न्यू लिंक रोड, अंधेरे (प.), मुंबई-४०००५३

कांपोरेट ओळख क्रमांक:एल२२२४०एमएच९९९३एलसी५३३६५

दुर:६७३९७००/फॅक्स:२६७३०२२७/२६७३९५३, ई-मेल:admin@nraail.com, वेबसाईट:www.nraail.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकरिता कंपनीचे अलेखपारिक्तीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर मंडळ सभेची सूचना ही कंपनीच्या www.nraail.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.seindia.com व www.bseindia.com वेबसाईटवर प्रसिध्द केले आहेत.

मंडळाच्या वतीने व करिता सही/- पूजा दपतरी

दिनांक: ०२.११.२०२१

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

इंडियन बँक Indian Bank

इलाहाबाद ALLAHABAD

श्रेष्ठि कार्यालय मुंबई परिचय: मनीष कामरिचम सेंटर, २१६ ए, डॉ. अनी बेडेंट रोड, वाळी, मुंबई-४०००२५. दूर:२४२४२१६६/२४२३२४६, फॅक्स:२४२६४४४, ई-मेल: zomumwest@indianbank.co.in

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (सिक्युरिटी डेट्रेटर (स्पोनसोमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१))

न्यायाधी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरिटीडेट्रेटर अंतर्गत सिक्युरिटीडेट्रेटर अंतर्गत इंडियन बँकेचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी डेट्रेटर (स्पोनसोमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहभाषिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाऱांअंतर्गत त्यांनी २५.०५.२०२१ रोजी वितरित केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार स्वाक्षरी श्री. संजय कुमार स्वामीराज चंडेल आणि श्रीमती जसोदा संजय कुमार चंडेल (पत्नी, कायदेशीर वास्तदार) यां सादर सूचना प्राप्त नंतराप्रमाणे ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.१३,९८,७३०.००/- (रुपये तेरा लाख अठरा हजार सातशे तीस पन्नास) अधिक पुढील व्याज व इतर शुल्क ही रक्कम ज्या कालावधीत सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम प्रथमापस असायत दिले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याचा कलम १३(१) सहभाषिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाऱांअंतर्गत मागलेल्या तक्रारी ३० ऑक्टोबर, २०२१ रोजी घेतलेल्या आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मागलेल्या कोणताही व्यावहारिक नवे आणि मरद मागलेल्या व्यावहारिक केलेला अस्तव्यस्त त्यांनी इंडियन बँक (ई-अलाहाबाद बँक) सांच्याकडे देय रक्कम रु.१३,९८,७३०.००/- (रुपये तेरा लाख अठरा हजार सातशे तीस पन्नास) आणि व्याज व प्राप्तीक वचं, शुल्क व अतिभाय इत्यादी तक्रारी कराव्यात.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मागण्या सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३(८) ची तरतूद आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन दिनांक १६.०२.२०१६ रोजीचे विक्री करामागनुसार स्वाक्षरी श्री. संजय कुमार चंडेल यांच्या वतीने असलेले निवारी मागण्या फर्कट क्र.६०३, क्षेत्रक्र.३६, २४ की.मी. कॉरेंट रोड, ६वा मजला, बी.वि.एम. राव पॅलेस-बी म्हणून जात झाला, जमीन एस.क्र.३२ वी, हिस्सा क्र.०२, याब साठार, लक्ष्मीने छेडा मार्ग, नालासाठार परिसर, वसई तालुका, पालघर, जिल्हा-४०१०३३, उपनंदांगी जिल्हा आहे.

सही/- मुख् व्यवस्थापक / प्राधिकृत अधिकारी इंडियन बँक, अंगिरावरा राख्ता

दिनांक: ३०.१०.२०२१

EMERALD LEISURES LIMITED

(Formerly Known as APTE AMALGAMATIONS LTD) Reg. Off.- Club Emerald Sports Complex, Plot No. 366/15, Swastik Park, Near Mangal Anand Hospital, Chembur, Mumbai - 400 071

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 with the Bombay Stock Exchange, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 13th November, 2021 at 03.00 p.m. at the registered office of the Company, inter alia, to consider and approve the Un-Audited Financial Results for the quarter and half-year ended September 30, 2021.

By the Order of the Board of Director's For Emerald Leisures Limited Sd/- Rajesh M. Loyza Whole Time Director (DIN: 002252670)

Place: Mumbai Dated: November 02, 2021

शिवअंगीको इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड

सीआयएन:एल२८९५०एमएच९९९३एलसी०२१२१२ नोंदणीकृत कार्यालय: ए-१, आदिनाथ अपार्ट., २८१, ताळवेड रोड, मुंबई-४००००९ दूर:२२८९३०२२ /२३, ई-मेल:shiv@shivagrico.in, वेबसाईट:www.shivagrico.in

सूचना सिक्युरिटी अँड एक्सचेंज अँड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकरिता कंपनीचे अलेखपारिक्तीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंदपटवार घेणे याकरिता गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या www.shivagrico.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स सुचिवकड असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

शिवअंगीको इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडकरिता सही/- दिनांक: मुंबई दिनांक: ०२.११.२०२१

स्थावर मालमत्तेचे वर्णन

सांगली सहकारी बँक लि., मुंबई

१११, सांगली सहकार भवन, एस. के. बोले मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८.

३१ मार्च २०२१ अखेरचे ताळेबंद पत्रक

Balance Sheet table for Sangli Sahakari Bank Ltd. as of 31st March 2021. Columns include: ३१.०३.२०२० रुपये, ३१.०३.२०२१ रुपये, ३१.०३.२०२० पैसे, ३१.०३.२०२१ पैसे. Rows include: १) अचिकृत भाग पांडवल, २) राखीव व इतर निधी, ३) ठेवी व इतर वस्तु, ४) वसुलीसाठी पाठविलेले विळे, ५) शाखा जुळणी, ६) धकीत व्याजाची तरतूद, ७) वेणे व्याज, ८) इतर वेणे, ९) तरतूदी, १०) नफा-तोटा खाते, ११) नफा-तोटा खाते साठवण ठेवी, १२) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी), १३) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १४) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १५) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १६) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १७) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १८) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १९) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, २०) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, २१) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, २२) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, २३) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, २४) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, २५) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, २६) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, २७) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, २८) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, २९) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ३०) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ३१) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ३२) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ३३) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ३४) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ३५) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ३६) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ३७) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ३८) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ३९) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ४०) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ४१) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ४२) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ४३) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ४४) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ४५) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ४६) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ४७) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ४८) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ४९) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ५०) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ५१) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ५२) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ५३) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ५४) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ५५) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ५६) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ५७) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ५८) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ५९) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ६०) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ६१) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ६२) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ६३) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ६४) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ६५) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ६६) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ६७) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ६८) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ६९) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ७०) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ७१) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ७२) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ७३) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ७४) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ७५) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ७६) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ७७) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ७८) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ७९) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ८०) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ८१) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ८२) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ८३) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ८४) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ८५) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ८६) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ८७) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ८८) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ८९) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ९०) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ९१) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ९२) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ९३) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ९४) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ९५) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ९६) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ९७) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ९८) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ९९) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १००) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १०१) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १०२) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १०३) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १०४) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १०५) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १०६) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १०७) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १०८) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १०९) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ११०) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १११) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ११२) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ११३) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ११४) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ११५) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ११६) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ११७) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ११८) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, ११९) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १२०) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १२१) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १२२) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १२३) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १२४) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १२५) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १२६) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १२७) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १२८) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १२९) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १३०) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १३१) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १३२) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १३३) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १३४) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १३५) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १३६) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १३७) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १३८) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १३९) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १४०) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १४१) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १४२) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १४३) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १४४) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १४५) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १४६) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १४७) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १४८) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १४९) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १५०) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १५१) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १५२) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १५३) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १५४) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वेळेवर, १५५) नफा-तोटा खाते साठवण ठेवी (सदर ठेवीच्या लागणार विलेगी हवी) अक वे